

भूतपूर्व मध्य प्रांतातील भुमीधारी  
धारणाधिकाराच्या जमिनीचे धारणाधिकार  
भुमीस्वामी धारणाधिकारामध्ये रुपांतरण  
करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ,  
१९६६ मध्ये करावयाच्या सुधारणा बाबत उचित  
निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत  
करण्याबाबत.....

**महाराष्ट्र शासन**  
**महसूल व वन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: जमीन-२०१८/प्र.क्र.३५/ज-१**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक: १८ एप्रिल, २०१८.

**प्रस्तावना :-**

भूतपूर्व मध्य प्रांतातील भुमीधारी धारणाधिकाराने जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींच्या जमीन धारणाधिकाराचे भुमीस्वामी धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६च्या कलम २९ मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रीमंडळ बैठकीत दिनांक १७ एप्रिल, २०१८ चर्चा होऊन, सदर धारणाधिकाराचे रुपांतरण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी मा.मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उप समिती स्थापन करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने मंत्रीमंडळ उप समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

भूतपूर्व मध्य प्रांतातील भुमीधारी धारणाधिकाराने जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींच्या जमीन धारणाधिकाराचे भुमीस्वामी धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६च्या संबधीत कलमां मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उचित निर्णय घेण्याकरिता मा.मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे.

१. मा.मंत्री (महसूल)	अध्यक्ष
२. मा.मंत्री (वित्त)	सदस्य
३. मा.मंत्री (ग्रामविकास)	सदस्य
४. मा.मंत्री (सामाजिक न्याय)	सदस्य
५. मा.मंत्री (उर्जा)	सदस्य

०२. अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (महसूल), प्रधान सचिव (विधी व न्याय) हे या समितीच्या सभामध्ये कायम निमंत्रित राहतील.

### ०३. या समितीची कार्यकक्षा :-

- १) भुमीधारी धारणाधिकाराचे भुमीस्वामी धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्यासाठीच्या अटी, शर्ती निश्चित करणे,
- २) अशा रुपांतरणाकरीता आकारावयाचे अधिमूल्य याबाबत निर्णय घेणे,
- ३) उक्त नमूद प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या संबंधीत कलमांमध्ये सुधारणा करण्यासंबंधीचा निर्णय घेणे व त्यानुषंगिक कार्यवाही करणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०४१८११५६०९२५१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

राजेंद्र क्षीरसागर  
सह सचिव, महसूल विभाग

प्रत,

- १) मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री (महसूल), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.मंत्री (वित्त व नियोजन), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मंत्री (ग्राम विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा.मंत्री (सामाजिक न्याय), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा.मंत्री (उर्जा), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा.राज्यमंत्री (महसूल), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ९) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- १०) मा. अपर मुख्य सचिव, (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, यांचे स्वीय सहाय्यक
- १२) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

- १३) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
- १४) सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी,
- १५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
- १६) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
- १७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १८) निवासी लेखा अधिकारी, मुंबई
- १९) सर्व सहसचिव/उपसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २०) सर्व “ज” समूह कार्यासने, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २१) निवडनस्ती (कार्यासन ज-१)

\*\*\*\*